

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

बृहन्मुंबई महानगरपालिका

Date :

दिनांक :

Address :

पत्ता :

To

The Executive Health Officer,
कार्यकारी आरोग्य अधिकारी,To be submitted at the Ward Office of the respective Medical Officer of Health.
संबंधित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य, यांच्या विभाग कार्यालयांत सादर करणे.Please furnish me with Copy/Copies of Birth Registry Certificate. The Particulars are :
जन्मनोंदणी प्रमाणपत्राची/च्या प्रत/प्रती मला कृपया देण्यात यावी/याव्यात. तत्संबंधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :Full Names of Parents. } Father :
आई-वडीलांची नांवे } वडीलांचे नांव :
Mother :
आईचे नांव :
.....Residential place of parents in }
Mumbai at the time of birth as }
furnished for birth registration }
प्रसूतिगृहामध्ये मुलांच्या जन्माच्यावेळी }
जन्मनोंदणीकरिता दिलेला आईवडीलांचा }
मुंबईतील रहाण्याचा पत्ता. }
.....If the birth took place in Hospital the name of }
the Hospital }
मुलाचा जन्म प्रसूतिगृहांत झाला असल्यास त्या }
प्रसूतिगृहाचे नांव. }
.....Date of birth.....SexChild's Name
जन्म दिनांक मुलगा/मुलगी मुलाचे/मुलीचे नांवEnclosed fee Rupees
एवढे शुल्क सोबत जोडले आहे.I have read and agree to the conditions printed on the reverse.
मागील बाजूस छापलेल्या अटी मी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत.Name of the applicant in Block Letters :
अर्जदाराचे संपूर्ण नांव (ठळक अक्षरात)Signature.
सही(P.T.O.)
(कृपया मागे पहा)

To BE FILLED IN BY THE OFFICE
पुढील मजकूर कार्यालयाने भरावयाचा आहे.

Called on
बोलाविल्याचा दिनांक

Date R. No. Fee Rs.
दिनांक पास क्रमांक शुल्क रु.

Issuing B. C. No. Search Period
देण्यात येणा-या जन्मनोंदणी प्रमाणपत्राचा क्रमांक अन्वेषण काळ

H. C.
मुख्य लिपिक

CONDITIONS :

अटी :

1. Certificates will be prepared as per the original Municipal Records.
महानगरपालिकेच्या मूळ अभिलेखानुसार प्रमाणपत्रे तयार करण्यात येतील.
2. Fresh fees will be necessary for modified copy after complying with the procedure laid down in this behalf.
सुधारणा करण्यासंबंधी असलेली कार्यपध्दती अनुसरल्यानंतर, सुधारित प्रत हवी असल्यास त्याकरिता पुन्हा शुल्क देणे आवश्यक आहे.
3. Certificate will be delivered on production of receipt only.
पावती सादर केल्यावरच प्रमाणपत्र देण्यात येईल.
4. No claim for refund, certificate, or otherwise will be entertained 6 months after the date of payment.
पैसे भरल्यापासून ६ महिन्यांनंतर, पैसे परत करणे, प्रमाणपत्र देणे किंवा इतर कोणत्याहि गोष्टीसंबंधीची मागणी विचारात घेतली जाणार नाही.
5. Refund if any, admissible will be paid only to the applicant on production of the receipt.
पैसे परत करावयाचे असल्यास, (जर असतील तर), ते (रीफंड) अर्जदाराने पावती सादर केल्यावर त्यालाच देण्यात येतील.